

बँक ग्राहकांना देत असलेल्या विविध सेवांवर आकारावयाचे चार्जेस/कमिशनचे दर उपरोक्त संदर्भ क्रमांक १ व २ च्या परिपत्रकान्वये सर्व शाखांना कळविण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक पेमेंट, (RTGS/NEFT) चेक वसुली, ए.बी.बी.सुविधा, ए.टी.एम.कार्ड, मोबाईल बँकिंग, एस.एम.एस.अलर्ट इतर सेवांसाठी ग्राहकांना आकारण्यात येणा-या चार्जेस (करासह) संबंधी संदर्भ क्रमांक ३ चे ठरावान्वये बँक देत असलेल्या विविध सेवांवरील सुधारित कमिशन/चार्जेस खालीलप्रमाणे निश्चित केलेले आहेत. सदर सर्व कमिशन चार्जेस जी.एस.टी. चा समावेश राहील. सुधारित कमिशन/चार्जेस दि.०१.०१.२०२३ पासून लागू राहील.

१ अ) सर्व प्रकारचे शाखांनी शाखांवर, मुख्य कचेरीवर, एच.डी.एफ.सी. बँकेवर, आय.सी.आय.सी.आय.बँकेवर (शिखर बँक व्यतिरिक्त) काढलेल्या डिमांड ड्राफ्टवर आकारावयाचे कमिशन दर खालीलप्रमाणे

<u>रक्कम</u>	<u>आकारावयाचे कमिशन दर रु.</u>
अ) रु.५००० पर्यंत	रु.३०.००
ब) रु.५००१ ते १०,०००/- पर्यंत	रु.४०.००
क) रु.१०,००१/- च्या वर	रु.४०.०० + रु.१०००० वरील रकमेस प्रति हजारी अगर त्याचे भागास रु.५.०० व जास्तीत जास्त रु.५००/-

ब) शिखर बँकेवर काढावयाचे डी.डी वरील कमिशन -

<u>रक्कम</u>	<u>आकारावयाचे कमिशन दर रु.</u>
अ) रु.१०००० पर्यंत	रु.१५.००
ब) रु.१०००१ च्या वर	रु.१५.०० + रु.१०००० वरील रकमेस प्रति हजारी अगर त्याचे भागास रु.५.०० व जास्तीत जास्त रु.२५००/- (प्रत्यक्ष पोस्टेज खर्च वेगळा)

वरील दराने होणा-या कमिशन व्यतिरिक्त प्रत्यक्ष पोस्टेज खर्चही वसूल करावा. पोस्टेजची रक्कम पोस्टेज खाती जमा देण्यात यावी.

रोखीने रक्कम वर्ग करताना या व्यवहारासाठी ड्राफ्टच्या चलनांचा वापर करण्यात यावा. या शिवाय रक्कम खात्यातून ट्रान्सफर केल्यास कमिशनची रक्कम वसूल करण्यात यावी.

क) अन्य शाखेस रक्कम जमा होणेसाठी रोखीने अगर ट्रान्सफरने अ.बी.बी.मार्फत वर्ग केल्यास :-

अ.क्र.	तपशिल	आकारावयाचे कमिशन दर रु.
१)	अर्बन बँका, सह.संस्था जिल्हा परिषद, ग्रामपंचायत इ.	नि:शुल्क
२)	वैयक्तिक खातेदारांनी स्वतः च्या खात्यातून स्वतः च्या खाते वर्ग केल्यास (एका शाखेतून दुसऱ्या शाखेत)	नि:शुल्क
३)	वैयक्तिक खातेदारांनी इतर खातेदारांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केल्यास	
	अ) रु.५०,०००/- पर्यंत	नि:शुल्क
	ब) रु.५०,००१/- ते रु.१,००,०००/- पर्यंत	रु.१०
	क) रु.१,००,००१/- व त्यावरील कितीही रकमेस	रु.२०

३) बँकेच्या किलअरिंग सबमेंबर असणा-या/नसणा-या बँक व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्ट लिंकेज स्कीम

खालील इतर संस्थांकडून बँकांकडून रोख भरणा करण्याकरिता आकारावयाचे कमिशन

अ) बँक किलअरिंग सबमेंबर असलेल्या बँका :- कॅश हॅण्डलिंग चार्जेस १ लाखांपर्यंत फ्री व त्यापुढील प्रती लाखास

रु.१५.०० व कमाल रु. २५००/- पर्यंत

ब) बँक किलअरिंग सबमेंबर नसलेल्या बँका व इतर संस्था :- कॅश हॅण्डलिंग चार्जेस १ लाखांपर्यंत फ्री व त्यापुढील प्रती

लाखास रु. २५.०० व कमाल

रु. ३५००/- पर्यंत

२ ) म्युच्युअल ऑर्जेंमेंट स्कीम खाली काढलेल्या डिमांड ड्राफ्ट वर आकारावयाचे कमिशन दर

#### रक्कम

अ) रु.१०,००० पर्यंत

ब) रु.१०,००१ व त्यावरील रकमेस

#### आकारावयाचे कमिशन दर रु.

रु.२५.००

रु.२५.०० + रु.१०,००० वरील रकमेस प्रति हजारी अगर त्याचे भागास रु.५.०० व जास्तीत जास्त रु.५०००/-

वरील दराने होणा-या कमिशन व्यतिरिक्त प्रत्यक्ष पोस्टेज खर्चही वसूल करावा. पोस्टेजची रक्कम पोस्टेज खाती जमा द्यावी. प्रत्यक्ष कमिशनची निम्मी रक्कम पूर्वीप्रमाणेच संबंधित जिल्हा बँकेस द्यावी.

बाहेरगावचे चेक्स् स्विकारण्यासाठी व इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीसाठी आकारले जाणारे चार्जेस :-

३) इलेक्ट्रॉनिक पद्धत :-

अ ) येणारे आरटीजीएस/एनईएफटी/इसीएस व्यवहार – काहीही चार्जेसु नाहीत.

ब) पाठविले जाणारे -

(१) आरटीजीएस/एनईएफटी :-

रु. १.०० लाखाचे आत एका व्यवहारासाठी	रु. ३.००
रु. १ ते २ लाखाचे आत एका व्यवहारासाठी	रु.
२०.००	
रु. २ लाख व त्यावरील एका व्यवहारासाठी जास्तीत जास्त	रु. ४०.००

४) अ) बाहेरगावी इतर बँकांचे वसूलीस पाठविलेले चेक्स /बाहेरगावाहन वसूलीसाठी आलेले चेक्स:-

<u>चेकची रक्कम</u>	<u>आकारावयाचे कमिशन दर रु.</u>
अ) रु.५००० पर्यंत	रु.२५.००
ब) रु.५००१ ते १०,००० पर्यंत	रु.५०.००
क) रु.१०,००१ ते १,००,००० पर्यंत	रु.१००.००
ड) रु.१,००,००१ व त्यावरील रकमेसाठी	रु.१००.०० + प्रति हजारी अगर त्याचे भागास रु.१.२५ व जास्तीत जास्त रु.११००/- (पोस्टेजसह)

ब) दुसऱ्या बँकेचे चेक वसूल करताना जर त्या बँकेने कोणतेही कमिशन अथवा चार्जेस घेतले नसतील तर शाखेने खातेदारास चेकची संपुर्ण रक्कम जमा दयावी. जर दुसऱ्या बँकेने काही चार्जेस वसूल करून उर्वरित रक्कम देत / दिलेली असेल तर तेवढीच रक्क म खातेदाराच्या खाती जमा करावी. व तदनंतर वरीलप्रमाणे कमीशनची रक्कम सदर खाती नावे टाकन, वसूल करून घ्यावी.

वरील ४ अ व ब चार्जेसमध्ये सर्व प्रकारच्या खर्चांचा (पोस्टेज इ.) समावेश राहील.

क) चेक रिटर्न चार्जेस :-

१) इनवर्ड/आऊटवर्ड क्लिअरिंग रिटर्न रु. १७५.००  
 २) इनवर्ड/आऊटवड ड.सी.एस. रिटर्न रु. २००.००

चेक रिटर्न चार्जेस विज वितरण कंपनीच्या खाती नावे टाकू नयेत. सिस्टमद्वारे विज वितरण कंपनीच्या खाती चेक रिटर्न चार्जेस नावे पडल्यास ते पुन्हा विज वितरण कंपनीच्या खाती जमा करावेत.

५) अ) डुप्लीकेट इन्स्ट्रुमेंट/कॅन्सलेशन/रिवॉल्डेशन/फी /चार्जेस :-

I) डुप्लीकेट ड्राफ्टसाठी फी (सर्व प्रकारचे)	रु.५०/-
II) डी.डी. कॅन्सलेशन चार्जेस	रु.५०/-
III) डी.डी.रिहॉलिडेशन चार्जेस	रु.५०/-
IV) डुप्लीकेट ठेव पावती चार्जेस	रु.५०/-
V) डुप्लीकेट बॉलन्स सर्टिफिकेट(वि.का.संस्था वगळून)	रु.५०/-
VI) सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट/बँक गॅरंटी कॅन्सलेशन	रु.१००/-
VII) सही पडताळणी चार्जेस	रु.५०/-

VIII) नोड्युज सर्टिफिकेट	रु.५०/-
IX) फोटो ऑटेस्टेशन	रु.५०/- प्रत्येक वेळी
X) फॉक्स/टेलिफोनचा वापर	रु.५०/- प्रत्येक वेळी
XI) स्टॉप पेमेंट चार्जेस	रु.५०/- प्रति चेक
XII) चेकची प्रत	रु.२०/- प्रति प्रत
XIII) टोकन हरवले चार्जेस	रु.१००/-
XIV) आऊटवर्ड इ.सी.एस.मॅनडेट फॉर्म चार्जेस	रु.२५/-

**ब) बॅलन्स सर्टिफिकेट (खातेदाराने मागणी केल्यास)**

बचत ठेव	रु.२५/-
इतर	रु.५०/-

वरील अ व ब चार्जेस छपाई खाती जमा करून घ्यावेत.

- ६) अर्बन सहकारी बँकांच्या शाखांकडून डिमांड ड्राफ्ट आपल्या मुख्यकचेरीवर अथवा शाखांवर घेतले जातात. त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा विना कमिशन सवलत द्यावी. इतर वेळी कमीत कमी कमिशन रु.१५/- राहील.
- ७) आपल्या बँकेशी संलग्न असणा-या साखर कारखान्यांच्या रकमा आपल्या बँकेच्या इतर शाखांकडे वर्ग करताना कमिशनची आकारणी करू नये.
- ८) ग्राहकाने स्टेट बँकेच्या ड्राफ्टची मागणी केल्यास स्टेट बँकेचे कमिशन अधिक आपल्या बँकेचे शेकडा पाच पैसे प्रमाणे कमिशन आकारावे.
- ९) ग्राहकाने ए.च.डी.एफ.सी./आय.सी.आय.सी.आय.बँकेच्या ड्राफ्टची मागणी केल्यास सदर ड्राफ्टवर अनुक्रमांक १अ मध्ये सुचविलेल्या दराने कमिशन घ्यावे. तसेच जा.क्र. बँक विभाग/१६५ दि.२३.३.२००९ चे परिपत्रकामधील सूचनांचे पालन करावे. संपूर्ण भारतात या बँकांकडून ड्राफ्टची सुविधा उपलब्ध होत असल्याने स्टेट बँकेच्या ऐवजी या बँकांना प्राधान्य द्यावे.
- १०) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ या संस्थेने त्यांच्या स्वतःच्या नावाने अगर सहकारी संस्थांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट/ मेल ट्रान्सफर घेतल्यास अगर रक्कम वर्ग केल्यास कमिशन आकारू नये. मात्र बिगर सहकारी संस्था अथवा व्यक्तिगत नावाने डिमांड ड्राफ्ट/ मेल ट्रान्सफर घेतल्यास /केल्यास नेहमीप्रमाणे कमिशन आकारण्यात यावे.
- ११) पे युनिट अंतर्गत शाळांनी पगार पत्रकामध्ये कपात केलेल्या रकमेचे एम.ए.स्कीम व्यतिरिक्त डिमांड ड्राफ्ट अगर पेस्लीप देताना कमिशन घेऊ नये. तसेच इतर सहकारी बँकांकडून शिक्षक पगार बिलाची रक्कम चेकने वसुलीस आल्यास त्यावर कमिशन न आकारता फक्त टपाल खर्च रु.१५/- आकारणी करून तो टपाल खर्च खाती जमा द्यावा.
- १२) जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांनी खरेदी केलेल्या ड्राफ्टवर कमिशन आकारण्यात येऊ नये.
- १३) मध्यम व दीर्घमुदत कर्ज मंजुरीच्या अटीप्रमाणे कर्जाची रक्कम ड्राफ्टने डिलरला परस्पर आदा करावयाची असल्यास त्यावर कमिशन आकारण्यात येऊ नये. मात्र ड्राफ्टचा स्टेशनरी खर्च किंवा अऱ्डव्हाइस पाठविण्यासाठी येणारा पोस्टेज खर्च म्हणून कमाल रु.३०/- पोस्टेज खाती जमा करून घ्यावे.

- १४) सहकारी संस्थांच्या कर्ज वसुलीचे मिळालेले चेक्स अथवा रोख भरलेली रक्कम वर्ग करताना त्यावर कमिशन आकारू नये.
- १५) कॅश क्रेडिट मंजूर असलेल्या संस्थांना मंजूर पतमयदितून कर्ज मंजुरीच्या अटीप्रमाणे वारंवार ड्राफ्टस् घ्यावे लागतात. (उदा. नियंत्रित साखर खरेदी, खत खरेदी इ. या ड्राफ्टवर शेकडा १० पैसे व किमान रु.१०/- व कमाल रु.१५०/- कमिशन आकारण्यात यावे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष झालेला पोस्टेज खर्च घेण्यात यावा व तो पोस्टेज खाती जमा घ्यावा.
- १६) बँकेच्या शाखांना अपवादात्मक परिस्थितीत अन्य राष्ट्रीयकृत बँका अथवा इतर बँकांकडून रोख रक्कम उपलब्ध करून घ्यावयाची असेल तर अशावेळी सदर बँकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना कमिशन न घेता ड्राफ्ट देण्यात यावा.
- १७) सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट चार्जेस :-  
रु.५००००/- पर्यंतच्या सर्टिफिकेटसाठी रु.५००/- व त्यापुढे प्रती हजारी रु.४.०० , प्रत्येक जादा प्रतीसाठी रु.१००/-
- १८) बँक गॅरंटी :- द.सा.द.शे. ३.००% प्रति वर्षी
- १९) जुन्या रेकॉर्डची माहिती :-  
खातेदाराने जुन्या रेकॉर्डसाठी मागणी केल्यास रु.१०/- पासबुकाच्या प्रत्येक पानास व खातेउताऱ्यास प्रत्येक पानास रु.१५/-
- २०) स्टॅंडिंग ऑर्डर चार्जेस :-  
खातेदारांना इतर बँकेकडे इ.सी.एस.द्वारे रक्कम वर्ग करणेबाबत्या स्टॅंडिंग ऑर्डरप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत बँकेस पत्र दिल्यास व त्याप्रमाणे कार्यवाही बँकेने स्वीकृती दिल्यास संबंधित खातेदाराकडून रु.५०/- सुरवातीस आकारावेत. (यामध्ये आपले बँकेचे कर्ज खाती रक्कम वर्ग करणे असल्यास वगळून)
- २१) ठेवीचे सुधारित नियम
- अ) बचत ठेव  
 किमान शिल्लक (चेकबुक सुविधा नसणारी खाती) रु.५००/-  
 ग्रामीण रु.१,०००/-  
 शहरी(पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका) रु.२,०००/-  
 किमान शिल्लक (चेकबुक सुविधा असणारी खाती)  
 ग्रामीण रु.१,०००/-  
 शहरी(पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका) रु.२,०००/-
- ब) चालू ठेव -  
 किमान शिल्लक रु.५,०००/- (विज वितरण कंपनीचे खाते वगळून)  
 जा.क्र. हिशोब / ३०३ दि. २७.०८.२०१९ च्या परिपत्रकातील सुचनेनुसार सरकारी अनुदान जमा होणारी संजय गांधी/इंदिरा गांधी या प्रकारची योजना खाती, बीपीएल व झिरो बॅलन्स खाती अशाप्रकारच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक पूर्वप्रमाणेच राहील. त्याकरिता या परिपत्रकातील सुचनेप्रमाणे (पाथप्रमाणे) योग्य त्या दुरुस्था करून घ्याव्यात.

- क) डुप्लीकेट पासबुक - पूर्वीच्या नोंदीशिवाय रु. १००/- (पूर्वीच्या नोंदी प्रत्येक २ पानांकरीता रु. १०/-) आकारावेत.
- ड) डुप्लीकेट खातेउतारा – लेजर फोलिओ चार्जेस – रु. २५/- प्रत्येक पानास (सर्व प्रकारच्या खात्यासाठी)
- इ) स्थगित खाती चार्जेस –
- |                     |                      |
|---------------------|----------------------|
| १ ते २ वर्षांपर्यंत | रु. १००/- प्रति वर्ष |
| २ वर्षांपुढील खाती  | रु. २००/- प्रति वर्ष |
- ई) मायकर/सीटीएस चेक बुकासाठी :-  
 १० पानी चेकबुकास रु. २०/- आकारावेत छपाई खाती जमा घ्यावी.. पर्सनलाइंज्ड चेकबुकसाठी रु. ३०/-  
 तसेच या प्रमाणात २०, ५०, १०० पानी चेक पुस्तकास चार्जेस आकारावेत. बचत ठेवीची एकापेक्षा जास्त चेक पुस्तके घेतल्यास प्रति चेक पुस्तक रु. ३०/- छपाई चार्जेस म्हणून) वसुल करावेत.
- उ) सुट्टेचेक (Single leaf):- प्रत्येक चेकसाठी रु. ३.०० (छपाई खाती रु. २/- व मायकर चार्जेस खाती  
 रु. १/- आकारण्यात यावेत. सुट्टे चेक १ ते ५ देण्यात यावेत.

अर्बन बँका, भूविकास बँक, जिल्हा परिषद/पंचायत समिती, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे खाते यांना द्यावयाच्या चेकबुकावर मायकर चार्जेस व छपाई चार्जेस आकारू नयेत.

- २२) सेफ कस्टडी चार्जेस :-
- अ) कायम ठेव पावती असलेला पाकीट रु. ५००/- वार्षिक
  - ब) एक सिलबंद पाकिट रु. ५००/- वार्षिक
  - क) मौल्यवान वस्तुची सेफ कस्टडी (सिलबंद लहान बॉक्स) रु. ५००/- वार्षिक
- २३) लीगल फी/डॉक्युमेंटेशन चार्जेस :-  
 नॉन फार्म सेक्टरसाठी प्रत्यक्ष लीगल खर्च एवढी रक्कम घ्यावी.
- २४) मुख्य कचेरी पातळीवर वेळोवेळी संबंधित खातेदारांच्या खाती परस्पर नावे टाकण्यात येणारे चार्जेस खालीलप्रमाणे-(माहितीसाठी)

अ.क्र.	तपशिल	रक्कम रु.
१	खातेदाराला ए.टी.एम. कार्ड अदा करणेसाठी	शुल्क नाही
२	खातेदाराला अकॉंट स्टेटमेंटची सॉफ्ट कॉपी देणेसाठी	शुल्क नाही
३	ए.टी.एम. कार्डचे वार्षिक चार्जेस अ) रूपे डेबीट कार्ड - क्लासिक ब) रूपे डेबीट कार्ड - प्लॅटिनम क) रूपे के.सी.सी.	रु . १००/- रु . २००/- शुल्क नाही
४	इतर बँकांच्या ए.टी.एम.वर ठेवीदाराने कार्डद्वारे केलेल्या दरमहा व्यवहाराचे चार्जेस अ) पहिले पाच व्यवहार ब) सहावा व त्यानंतर होणा-या प्रत्येक व्यवहारासाठी- I) फायनान्शियल II) नॉन फायनान्शियल	शुल्क नाही रु. २०.०० रु. ७.००
५	प्रत्येक फायनान्शियल मोबाईल बैंकिंग व्यवहारास	रु. ६.००
६	ग्राहकांना एस.एम.एस.अलर्ट सुविधा (दर तिमाहीस)	रु . २५/-